



**Ref: PFL/ BSE-CSE/2024-25/13**

**04<sup>th</sup> July, 2024**

**To,**  
**BSE Limited**  
The Corporate Relationship Department  
P.J. Towers, 1<sup>st</sup> Floor,  
Dalal Street,  
Mumbai – 400 001  
**Scrip Code: 544191**  
**Scrip ID: PURPLEFIN**

**To,**  
**The Calcutta Stock Exchange Limited,**  
7, Lyons Range,  
Dalhousie, Kolkata-700001,  
West Bengal  
**CSE Scrip Code: 26505**

**Sub: Intimation under Regulation 30 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015- Newspaper Publication**

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 read with Part A of Schedule III and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the copies of newspaper advertisements intimating about the 30<sup>th</sup> Annual General Meeting of the Company scheduled on Friday, 02<sup>nd</sup> August, 2024 at 03:00 p.m. (IST) for Financial Year 2023-24 through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with Ministry of Corporate Affairs (“MCA”). The aforesaid newspaper advertisements are published in Financial Express (English) and Mumbai Lakshadweep (Marathi).

This is for your information and records.

Thanking You,

Yours faithfully,

**For Purple Finance Limited**

**Ruchi Nishar**  
**Company Secretary & Compliance Officer**

**Purple Finance Limited**

Registered Office: 11, Indu Chamber, 349/353, Samuel Street, Masjid Bunder West, Mumbai – 400003.

Corporate Office: 705/706, 7<sup>th</sup> Floor, Hallmark Business Plaza, Sant Dnyaneshwar Marg, Opp. Guru Nanak Hospital, Bandra (E), Mumbai- 400051

Tel. No.: +91-22 6916 5100 | www.purplefinance.in | CIN No. U67120MH1993PLC075037 | customersupport@purplefinance.in

4. All Public Shareholders, including non-residents holders of Equity Shares, must obtain all requisite approvals required, if any, to tender the Offer Shares (including without limitation, the approval from the RBI) and submit such approvals, along with the other documents required to accept this Offer. In the event such approvals are not submitted, the Acquirer and PAC reserve the right to reject such Equity Shares tendered in this Offer. Further, if the holders of the Equity Shares who are not persons resident in India (including non-resident Indians, foreign institutional investors and foreign portfolio investors) had required any previous approvals (including from the RBI, or any other regulatory body) in respect of the Equity Shares held by them, they will be required to submit such previous approvals, that they would have obtained for holding the Equity Shares, to tender the Offer Shares, along with the other documents required to be tendered to accept this Offer. In the event such approvals are not submitted, the Acquirer and PAC reserve the right to reject such Offer Shares. Public Shareholders classified as overseas corporate bodies ("OCB"), if any, may tender the Equity Shares held by them in the Open Offer pursuant to receipt of approval from the RBI under the Foreign Exchange Management Act, 1999 and the rules and regulations made thereunder. Such OCBs shall approach the RBI independently to seek approval to tender the Equity Shares held by them in the Open Offer.

VII. TENTATIVE SCHEDULE OF ACTIVITY

Table with 3 columns: Sr. No, Activities, Schedule of Activities (Day and Date). Rows include Issue of PA, Publication of this DPS, Last date for filing of the draft letter of offer with SEBI, Last date for public announcement for competing offer(s), Last date for receipt of SEBI observations on the draft letter of offer, Identified Date\* for determining shareholders to whom LOF shall be sent, Last date by which the LOF is to be dispatched to the Public Shareholders, Last Date by which the committee of the independent directors of the Target Company shall give its recommendation, Last date for upward revision of the Offer Price / the size of the Open Offer, Date of publication of opening of Open Offer public announcement in the newspapers in which this DPS has been published, Date of commencement of the Tendering Period, Date of closure of the Tendering Period ("Offer Closing Date"), Last date of communicating the rejection/ acceptance and completion of payment of consideration or return of Equity Shares to the Public Shareholders, Last date for publication of post-Open Offer public announcement in the newspapers in which this DPS was published.

\* The Identified Date is only for the purpose of determining the Public Shareholders to whom the Letter of Offer would be sent in accordance with the SEBI (SAST) Regulations. It is clarified that all Public Shareholders are eligible to participate in the Offer any time during the Tendering Period.

The above timelines are indicative (prepared on the basis of timelines provided under the SEBI (SAST) Regulations) and are subject to receipt of relevant approvals from various statutory/regulatory authorities and may have to be revised accordingly.

VIII. PROCEDURE FOR TENDERING THE SHARES IN CASE OF NON-RECEIPT OF LOF

1. The Open Offer will be implemented by the Acquirer and PAC through stock exchange mechanism made available by NSE in the form of separate window ("Acquisition Window") as provided under the SEBI (SAST) Regulations and SEBI's Master Circular dated SEBI/HO/CFD/PD-1/P/CI/R/2023/31 ("Master Circular"). NSE shall be the designated stock exchange ("Designated Stock Exchange") for the purpose of tendering Equity Shares in the Open Offer.

2. All the Public Shareholders, holding Equity Shares whether in dematerialized form or physical form, registered or unregistered, are eligible to participate in this Offer at any time during the Tendering Period for this Offer. As per the provisions of Regulation 40(1) of the SEBI (LODR) Regulations as amended and SEBI's press release dated 3 December 2018, bearing reference no. PR 49/2018, with requests for transfer of securities shall not be processed unless the securities are held in dematerialized form with a depository with effect from 1 April 2019. However, in accordance with the circular issued by SEBI bearing reference number SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/144 dated 31 July 2020, shareholders holding securities in physical form are allowed to tender shares in an open offer. Such tendering shall be as per the provisions of the SEBI (SAST) Regulations. Accordingly, Public Shareholders holding Equity Shares in physical form as well are eligible to tender their Equity Shares in this Open Offer as per the provisions of the SEBI (SAST) Regulations.

JM Financial Services Limited
Address: 5th Floor, Cnergy, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400025,
Tel: +91 22 6704 3000 / 3024 3853, Fax: +91 22 6761 7222
Contact Person: Sanjay Bhatia
Email: sanjay.bhatia@jmfml.com
Website: www.jmfinancialservices.in
SEBI Registration Number: INZ000195834
CIN: U67120MH1998PLC115415

6. All Public Shareholders who desire to tender their Equity Shares under the Offer would have to intimate their respective stockbrokers ("Selling Broker") within the normal trading hours of the secondary market, during the Tendering Period. The Selling Broker can enter orders for dematerialized as well as physical Equity Shares.
7. The Acquisition Window will be provided by the Designated Stock Exchange to facilitate placing of sell orders. The Selling Broker would be required to place an order / bid on behalf of the Public Shareholders who wish to tender Equity Shares in the Open Offer using the Acquisition Window of NSE. Before placing the order / bid, the Selling Broker will be required to mark lien on the tendered Equity Shares. Details of such Equity Shares marked as lien in the demat account of the Public Shareholders shall be provided by the depository to the NSE Clearing Limited.
8. In terms of the Master Circular, a lien shall be marked against the Equity Shares tendered in the Offer.
9. In the event the Selling Broker of a Public Shareholder is not registered with the NSE, then the Public Shareholders can approach any NSE registered stock broker and can register themselves by using quick unique client code ("UCC") facility through NSE registered stock broker (after submitting all details as may be required by such NSE registered stock broker in compliance with applicable law). In case the Public Shareholders are unable to register using UCC facility through any other NSE registered broker, Public Shareholders may approach Buying Broker i.e., JM Financial Services Limited for guidance to place their bids. The requirement of documents and procedures may vary from broker to broker.
10. The cumulative quantity tendered shall be displayed on Designated Stock Exchange's website www.nseindia.com throughout the trading session at specific intervals by Designated Stock Exchange during the Tendering Period. Upon finalization of the entitlement, only accepted quantity of Equity Shares will be debited from the demat account of the concerned Public Shareholder.
11. Equity Shares should not be submitted/ tendered to the Manager, the Acquirer or the Target Company.
12. The detailed procedure for tendering the Offer Shares in this Open Offer will be available in the Letter of Offer, which shall be available on SEBI's website (www.sebi.gov.in).

IX. OTHER INFORMATION

- 1. The Acquirer, the PAC and their respective directors in their capacity as the directors, accept full responsibility for the information contained in the PA, and this DPS (other than such information regarding the Target Company and Sellers as specified in paragraph 2 of Part IX (Other Information) below), and shall be jointly and severally responsible for the fulfillment of obligations under the SEBI (SAST) Regulations in respect of this Open Offer.
2. The information pertaining to the Target Company contained in the PA and this DPS has been provided by the Target Company. The information pertaining to the Sellers contained in the PA or this DPS has been obtained from the Sellers. The Acquirer or PAC do not accept any responsibility with respect to any information provided in the PA or this DPS pertaining to the Target Company or the Sellers.
3. Pursuant to Regulation 12 of the SEBI (SAST) Regulations, JM Financial Limited has been appointed as the Manager to the Offer.
4. Link Intime India Private Limited has been appointed as the Registrar to the Offer.
5. Unless otherwise stated, the information set out in this DPS reflects the position as of the date hereof.
6. In this DPS, any discrepancy in any table between the total and sums of amounts listed is due to rounding off and/or regrouping.
7. In this DPS, all references to "Rupees" or "INR" are references to the Indian Rupee(s) ("INR").
8. This DPS and the PA shall also be available on SEBI's website (http://www.sebi.gov.in).

Issued by the Manager to the Offer:



JM Financial Limited
7th Floor, Cnergy, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai 400025, India.
Tel. No.: +91 22 6630 3030
Fax No.: +91 22 6630 3330
Email ID: navkarcorp.openoffer@jmfml.com
Contact Person: Ms. Prachee Dhuri
SEBI Registration Number: INM000010361

Registrar to the Offer:



M/s. Link Intime India Private Limited
Corporate Identity Number: U67190MH1999PTC118368
Address: C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West) Mumbai, Maharashtra - 400083, India.
Tel. No.: +91 8108114949
Email: navkarcorp.off@linkintime.co.in
Website: www.linkintime.co.in
Investor Grievance Email: navkarcorp.off@linkintime.co.in
Contact Person: Ms. Shanti Gopalkrishnan
SEBI Registration Number: INR000004058

For and on behalf of the Acquirer

JSW Port Logistics Private Limited
Place: Mumbai
Date: 3 July 2024

For and on behalf of PAC

JSW Infrastructure Limited
Place: Mumbai
Date: 3 July 2024

CLASSIFIEDS

PERSONAL CHANGE OF NAME

I, Swapneela Valvi D/o Yashwant Babji Valvi R/o A1-1301, Swarop Residency Laxmi Nagar, Mumbai -400075 changed my name to Ishika Yashwant Valvi. 0040736380-1

"IMPORTANT"

Which care is taken prior to acceptance of advertisement copy, it is not possible to verify its contents. The Indian Express Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any notices or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever. Registered letters are not accepted in response to box number advertisement."

CENTRAL RAILWAY MUMBAI DIVISION

TENDER NOTICE NO.21/2024 DATED 01.07.2024 FOR PROCUREMENT OF MATERIALS

For & on behalf of President of India, Sr. Divisional Materials Manager, Central Railways, Mumbai Division, Mumbai CSMT-400001 invites electronic tenders for supply of the following item:

Table with 5 columns: Sr. No, Tender No, Description, QTY, EMD AMT, Due Date. Row 1: 92245638A, 1. Supply & installation of battery operated high performance 4000 lumens, 35 Nos., Rs. 56170/-, 19.07.2024

- Note: 1. Above tenders are uploaded on IREPS website i.e. www.ireps.gov.in. The firm who desires to participate against above tenders, are advised to register themselves electronically on the above website. Manual offers against these e-tenders will not be accepted. 2. Bidders will have to make online payment of EMD through IREPS. 3. For details of these tenders and other governing conditions, please visit the website www.ireps.gov.in. 4. For any queries, please write to Sr. Divisional Materials Manager, Central Railway, DRM Office, Mumbai CSMT-400001. E-mail: srdivm@cb.railnet.gov.in 5. Note : This tender complies with the tender public procurement policy order 2017/ dated 15.06.2017.

SUN 2/26 Sr. Divisional Materials Manager अनाधिकृत रूप से तेल लाइन को पार करना दंडनीय अपराध है

Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares of the Company have been lost / misplaced and the holder(s) / purchaser (s) of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s).

Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the Company at its Registered Office within 21 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without any further intimation.

Table with 5 columns: Folio No, Name of Shareholder, No of Shares, Distinctive Nos. From To, Certificate No. Row 1: M000025823, Lt. Mohan Kumar Dhanuka, 200 Nos., 27371441-27371640, 506261

Mrs. Sarita Dhanuka (Claimant, wife of the deceased shareholder) Date: 04/July/2024 M/s ACC Limited Registered Office: Adani Corporate House, Shantigram, S. G. Highway, Khodiyar, Ahmedabad - 382 421. Gujarat, India

FORM B PUBLIC ANNOUNCEMENT (Regulation 12 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016)

FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF M/S. SHAMBHU MAHADEV SUGAR & ALLIED INDUSTRIES LIMITED

Table with 3 columns: Sr. No, PARTICULARS, DETAILS. Rows include Name of Corporate Debtor, Date of Incorporation of Corporate Debtor, Authority under which Corporate Debtor is incorporated/registered, Corporate Identity No., Limited Liability Identification No. of corporate debtor, Address of the registered office and principal office, Date of closure of Insolvency Resolution Process, Liquidation commencement date of Corporate Debtor, Name and Registration number of the Insolvency Professional acting as liquidator, Address and E-mail of the Liquidator, Address and E-mail to be used for correspondence with the Liquidator, Last date for submission of claims.

Notice is hereby given that the National Company Law Tribunal, Hyderabad Bench has ordered the commencement of liquidation of the M/S. SHAMBHU MAHADEV SUGAR & ALLIED INDUSTRIES LIMITED on 13-06-2024 (Order received on 01-07-2024) i.e. date of passing of order of liquidation under section 33 of the Code. The stakeholder of M/S. SHAMBHU MAHADEV SUGAR & ALLIED INDUSTRIES LIMITED are hereby called upon to submit their claims with proof on or before 31-07-2024, to the liquidator at the address mentioned against item No.10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with the proof in person, by post or by electronic means. Submission of false or misleading proof of claims shall attract penalties. Sd/- Date: 04-07-2024 Abhay Narayan Manudhane Place: Mumbai IBBI Reg. No.: IBBI/PA.001/IP.P00054/2017-18/10128 AFA: AA1/10128/02/210924/106590 valid upto 21.09.2024

Gujarat State Petronet Limited Corporate Identity Number : L40200GJ1998SGC035188

Reg. Off.: GSPC Bhavan, Sector-11, Gandhinagar-382010, Tel.: +91-79-23268500/ 66701001 Fax: +91-79-23268506, Website: www.gspcgroup.com, E-mail: investors.gsp@gspl.com

NOTICE (For the attention of Equity Shareholders of the Company) Transfer of the Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

This Notice is published pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules").

The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of all Shares in respect of which Dividend has not been paid or claimed by the Shareholders for seven consecutive years or more in the name of Investor Education and Protection Fund (IEPF) Demat Account.

Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has communicated individually to the concerned Shareholders, whose Shares are liable to be transferred to IEPF Demat Account in respect of the Dividends declared by the Company for the FY 2016-17 up to FY 2022-23 for taking appropriate action(s). The list of concerned Shareholders is also available on the Company's website viz. www.gspcgroup.com under Investor Section.

In case, the Company does not receive any communication from the concerned Shareholders for claim of Dividend on or before 9<sup>th</sup> October, 2024, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, transfer the Shares to the IEPF Demat Account by the due date as per procedure stipulated in the Rules without any further Notice to the Shareholder. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed Dividend amount and/or Shares transferred to IEPF Authority pursuant to the said Rules.

For Shares held in physical mode, kindly send a request to the Registrar and Transfer Agent of the Company, KFIn Technologies Limited with duly filled Investor Request Forms along with supporting documents including original cancelled cheque to update your e-mail address and bank account details. For Demat holders, kindly contact your DP (Depository Participant) and register your e-mail address and bank account details in your Demat account, as per the process advised by your DP.

The concerned Shareholder(s) holding Shares in physical form and whose Shares are liable to be transferred to the IEPF Authority, may note that upon transfer of Shares to IEPF Authority, the original Share Certificate(s) which are registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. In case Shares are held in demat form, to the extent of Shares liable to be transferred, shall be debited from the Shareholders account.

The Shareholders may further note that, both the unclaimed Dividend and the Shares transferred to IEPF, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following procedure prescribed by the Rules.

In case you have any queries or need any assistance may contact any of the following addresses:

Table with 2 columns: Gujarat State Petronet Limited Smt. Rajeshwari Sharma Corporate Office: GSPCL Bhavan, E-18, GIDC Electronic Estate, N-7 Circle, Sector-26, Gandhinagar-382028, Gujarat, India. Tel: 079-23268500/608 Email: investors.gsp@gspl.com Website www.gspcgroup.com. KFIn Technologies Limited Mr. D Suresh Babu Unit: Gujarat State Petronet Limited Selenium Tower B, Plot Nos. 31 & 32, Financial District Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500032, India Ph: +91 40 6716 1517 Toll Free No.: 1800-3094-001 Email: einward.nis@kfintech.com Website: www.kfintech.com

For Gujarat State Petronet Limited sd/- Place: Gandhinagar Date: 03<sup>rd</sup> July, 2024 Rajeshwari Sharma Company Secretary

Purple Finance Limited CIN: U67120MH1998PLC075037

Regd. Office: 11, 1<sup>st</sup> Floor, Indu Chamber 349/353, Samuel Street, Vadgadi, Masjid Bunder (West), Mumbai- 400003, Maharashtra, India. Corporate Office: 705/706, 7<sup>th</sup> Floor, Hallmark Business Plaza Opposite Gurunarak Hospital, Bandra East, Mumbai- 400051, Maharashtra, India. Tel: 022- 69165100 Email: compliance.purple@purplefinance.in / Website: www.purplefinance.in

NOTICE OF THE 30<sup>th</sup> ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ON E-VOTING

Notice is hereby given that the 30<sup>th</sup> Annual General Meeting ("AGM") of the Company, is scheduled to be held in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all applicable circulars on the matter issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India ("SEBI"), through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") on Friday, August 02, 2024 at 03:00 P.M. (IST), and the Notice along with Annual Report, has been sent on July 03, 2024, electronically, to the Members of the Company, whose e-mail address is registered with the Company / Registrar and Share Transfer Agent, Purva Share Registry (India) Private Limited ("Purva") / Depository Participant(s). The Notice of AGM and the aforesaid documents are available on the Company's website at www.purplefinance.in and on the website of the Stock Exchanges, that is, BSE Limited ("BSE") and Calcutta Stock Exchange Limited ("CSE") at www.bseindia.com and www.cse-india.com respectively, and on the website of Company's Registrar and Transfer Agent's voting agency, Purva Share Registry (India) Private Limited ("Purva") at https://evoting.purvashare.com/

The documents referred to in the Notice of the AGM are available electronically for inspection by the Members from the date of circulation of the Notice of the AGM. The Members seeking to inspect such documents can send an e-mail to compliance@purplefinance.in. Remote e-voting and e-voting during AGM: The Company is providing to its Members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at AGM by electronic means ("e-voting"). Members may cast their votes remotely on the dates mentioned herein below ("remote e-voting"). The Company has engaged the services of Purva as the agency to provide e-voting facility.

Information and instructions comprising manner of voting, including voting remotely by Members holding shares in dematerialized mode, physical mode and/or Members who have not registered their email address has been provided in the Notice of the AGM. The manner in which persons who become Members of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as on the Cut-off Date (mentioned herein below) / Members who have forgotten the User ID and Password, can obtain / generate the same has also been provided in the Notice of the AGM.

The remote e-voting facility will be available during the following voting period: Commencement of remote e-voting : 9:00 A.M. (IST) on Tuesday, July 30, 2024 End of remote e-voting : 5:00 P.M. (IST) on Thursday, August 01, 2024 The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote e-voting module shall be forthwith disabled by Purva upon expiry of the aforesaid period. Members attending the AGM who have not cast vote(s) by remote e-voting will be able to vote electronically at the AGM.

The Members attending the meeting through VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Notice of the 30<sup>th</sup> AGM along with Annual Report will also be available on the Company's website viz. www.purplefinance.in, and on website of Stock Exchanges (BSE Limited and Calcutta Stock Exchange Limited) at viz. www.bseindia.com and www.cse-india.com respectively.

A person, whose name is recorded in the Register of Members as on the Cut-off Date, that is, Friday, July 26, 2024, only shall be entitled to avail the facility of remote e-voting or for voting at the AGM.

Manner of registering / updating e-mail address: a) Members holding shares in physical mode, who have not registered / updated their e-mail address with the Company, are requested to register / update their e-mail address with Purva. b) Members holding shares in dematerialized mode, who have not registered / updated their e-mail address, are requested to register / update their e-mail address with the Depository Participant(s) where they maintain their demat accounts.

c) Further, in terms of MCA Circulars, the Company has also enabled the Members to update their e-mail address with the Company for the limited purpose of receiving the Annual Report. Including Notice of the AGM for FY 2022-23 (including e-voting instructions along with the User ID and the Password) to enable e-voting electronically, by sending an email on compliance.purple@purplefinance.in along with sign scanned copy of the request letter providing the email address, mobile number, self-attested PAN copy and Client Master copy in case of electronic folio and copy of share certificate in case of physical folio.

Joining the AGM through VC / OAVM: Members will be able to attend the AGM through VC / OAVM, through platform provided by Purva. The information about login credentials to be used and the steps to be followed for attending the AGM are explained in Notesto the Notice of AGM. Members who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote(s) again at the AGM.

By Order of the Board of Directors For Purple Finance Limited Sd/- Ruchi Nihaar Company Secretary & Compliance Officer Place: Mumbai Dated: July 04, 2024

NOTICE

Notice is hereby given to the general public that the share certificate(s) of ICICI BANK LIMITED as per the following details, has/have been reported lost/misplaced. ICICI BANK LIMITED is in the process of issue of duplicate share certificate(s) to the claimant(s). Objection(s), if any, to the said issue should be communicated to the company at its Corporate Office ICICI Bank Tower, Near Chakli Circle, Old Padra Road, Vadodra, Gujarat, 390007 or to email id investor@icicibank.com; companysecretary@icicibank.com within 15 days from the date of publication of this notice. Name of the Shareholder- MAYA NAGINDAS CHITALIA Folio no.-1024139 Share Certificate No(s)-917638 No of Shares-45 Distinctive No(s)-5830740149 TO 5830740193 Name of the Shareholder- MAYA NAGINDAS CHITALIA Folio no.-1024139 Share Certificate No(s)-21281 No of Shares-45 Distinctive No(s)-10464956 TO 10465410

Public Notice Myself, Samiksha Shrikant Salvi, I have lost my original copy of Share Certificate & other related documents issued for my housing property located at room no. 5144 building no. 164 Gulmohar Co-Operative Housing Society Karamnagar 01 Vikhroli East Mumbai 400083. In case of finding the above documents please contact me on my above residential address within 7 days of this publication. Place: Mumbai Sd/- Date: 04/07/2024 Samiksha Shrikant Salvi

CLASSIFIED CENTRES IN MUMBAI

- Bejoys Ads, Opera House Phone: 23692926 / 56051035. Cysa Spot, Colyuda (E) Phone: 23748048 / 23714748. FCA Communications, Nariman Point, Mumbai Phone: 40020550 / 51. Faltros Advtg. & Mktg. Anoop Hill Phone: 24215961 Mobile: 9892091257. Ganesh Advertising, Adnan Rehman Street, Phone: 28421683 / 2341 4596. J.K. Advertisers, Jharimal Circle, Fort, Phone: 22663742. Man's Agencies, Opp. G.P.O., Fort, Phone: 2263 00232, Mobile: 9852091257. Manjiv Ads, Curry Road (E) Phone: 24700338, Mobile: 9820400262. GM Sai Ram Advtg.- Curry Road Phone: 996735573. Photo Advertising, Nariman Point, Phone: 23701070, Mobile: 9929040181. Premier Advertisers Mumbai Centre, Phone: 9819891116. Sarjan Advertising, Phone: 66626983

सेंट्रल बैंक ऑफ इंडिया Central Bank of India

आइये, एक बेहतर जीवन बनायें | www.centralbankofindia.co.in Build a better life around us.

NOTICE UNDER SECTION 13(2) OF SARFAESI ACT, 2002 (read with Rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002)

Whereas the undersigned, being the Authorised Officer of Central Bank of India, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002), and in exercise of powers conferred under section 13 (2) Read with the rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice for 60 days, a notice is hereby given that the following Borrowers/Guarantors have defaulted in the repayment of principal and interest of the various loans facility. The Demand notices were issued under Section 13 (2) ("the Act" or "SARFAESI Act") on last known addresses of those borrowers and their guarantors, but they have been returned unopened/not properly acknowledged/denied to received by them and as such they are hereby informed by way of this public notice that the undersigned has taken the possession of property described herein below in the exercise of powers conferred upon him/her under section 13 (4) together with 13 (12) of the said Act read with Rule 8 & 9 of the said rules ("the Act" or "SARFAESI Act") will be taken after 60 days from the date of paper publication. The borrowers/guarantors in particular and public in general is hereby cautioned not to deal with the property, and any dealings with the property will be subject to the charge of the Central Bank of India. This notice is issued without prejudice to any other rights available to our bank under the above SARFAESI Act, 2002 and/or any other law in force.

Table with 5 columns: Branch Name, Name of the Borrower's / Guarantors / Mortgagor, Details of secured Asset (s) Equitable Mortgage (s) to be Enforced Asset(s) and Name and Address of the Holder(s)/ Owner of Secured Asset(s) Who create Security interest, Date of Demand Notice, Amount outstanding. Row 1: Malanpur Distt. Bhind, 1. M/s Paras Fabplast Pvt. Ltd., Address: A- At Kernal Sahab Ki Dyodi, Lashkar, Gwalior (M.P.) - 474001, Immovable Asset : 1. M/s Paras Fabplast Pvt. Ltd., Lease hold land (A Govt. of M.P. Undertaking) Industrial Infrastructure Development Corporation (IIDC), M.P. Limited Gwalior, for land in the industrial area at Malanpur, Dist. Bhind M.P. A term of 99 year from 03.11.1989 till ending dt. 02.11.2088. Property situated at:- Plot No. 129, Survey No. 479, New Survey No. 973, Industrial Area, Malanpur, Tehsil- Gohad, Distt. Bhind (M.P.) Lessee of Property : M/s Paras Fabplast Pvt. Ltd. Through Director Mr. Mohammad Aslam Khan S/o Shri Jafar Ahmad Khan At Kernal Sahab Ki Dyodi, Lashkar, Gwalior. Total Area of Property : 4040.23 Square Meter. Boundaries of Property as per Sale Deed :- North- Plot No. 128, South- Plot No. 130, East- Service Road of AKVN, West- Plot No. 126. 2. Description of the Movable Property : Plant and Machinery total with stock of Raw material, Stock in Progress and Finished Goods and Receivables embedded in M/s Paras Fabplast Pvt. Ltd. situated at Malanpur.

Date : 03.07.2024, Place : GWALIOR, M.P. AUTHORISED OFFICER CENTRAL BANK OF INDIA, GWALIOR, M.P.

**जाहीर सूचना**

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, **फ्लॅट क्र.१०१, १ला मजला, इमारत क्र.३, केनवूड पार्क, रामदेव पार्क रोड, मिरा रोड (पूर्व), ठाणे, महाराष्ट्र-४०११०१** ही जागा श्री. **समीर रमेशकुमार शाम** यांच्या मालकीची आहे. मालमनेचे कायदेशीर मालक म्हणून त्यांनी खाली नमूद कलेली मालमना विक्री/हस्तांतरण करण्याचे ठरविले आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमनेबाबत कोही आक्षेप, दावा किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात खालील स्वाक्षरीकृतीकडे सदर सूचना प्रकाशन ता.२५/०५/२४ (५ पंन्धरा) दिवसात कळवावे. विहित कालावधीत प्रतिसाद न मिळाल्यास असे आक्षेप किंवा दावा त्याग केले आहेत म्हणून विचारात घेतले जातील आणि हस्तांतर प्रक्रिया अंतिम व बंधनकारक असेल.

आक्षेप किंवा दावाकारिता संपर्क: **संपर्क क्रमांक: ८८९२३६६३०९** श्री. **समीर रमेशकुमार शाम** १०१, इमारत क्र. ३, केनवूड पार्क, रामदेव पार्क रोड, मिरा रोड (पूर्व), ठाणे, महाराष्ट्र-४०११०१.

दिनांक: ४ जुलै, २०२४ सही/- श्री. **समीर रमेशकुमार शाम**

**PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to all that, Flat No. **B-002** in New Shree Kaveri CHS LTD., having the address at River Park Complex, Shiv Vallabh Cross Road, Rawal Pada, Dahisar East, Mumbai 400068 was registered in name of **Mr. Vijaykumar Shankar Shetty / Shankar Manjappa Shetty**. We hereby invite claim and/or objections from the Claimant for the transfer of the said shares and interest in the capital/property within the period of **15 days** from the publication of this Notice with copies of such documents and other proof on support of his/her/their claims/objections.

If no claim/objections are received within the prescribed period, society shall be free to transfer the shares and interest in the name of **Mr. Vijaykumar Shankar Shetty** as provided under the bye laws of the society.

Sd/- **Secretary/ Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

**PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to the general public at large that my client **Mr. Shivraj Suvarna**, is owner in respect of Flat No. 001, Building No. H. Hrushikesh, Apna Ghar Unit No.1 CHS Ltd, Swami Samarth Nagar, Andheri (West), Mumbai-400 053 (hereinafter referred to as "the said flat") has been lost / misplaced original Allotment Letter dated 06/05/2013 bearing No. SDC/AJ-1/A-6-0112013/164 issued by Samarthina Development Corporation stating that Smt. Sumati Shivraj looked Flat No. 001 on 12/06/1981 admeasuring 650 sq. ft. (built-up) and the same is not traceable.

All persons having any claim, right, title, interest in the said flat by way of sale, gift, mortgage, charge, lease, lien, succession or in any manner and person or persons found the aforesaid original allotment letter or know whereabouts of the same they should intimate the same on the below mentioned address alongwith requisite proof to the undersigned within **15 days** from the date of publication of this notice, failing which it will be presumed that there do not exist any claim and the same, if any, will be considered as waived, surrendered and abandoned.

Dated: 04/07/2024 Place: Mumbai Sd/- **Rajesh Bijlani** Advocate High Court C/2, Evershine II CHS Ltd., J.P. Road, Seven Bungalows, Andheri (W), Mumbai - 400 053. Mob: 9820056570 Email: bijlani.rajesh@gmail.com

**PUBLIC NOTICE**

An Application for issuance of Duplicate Share Certificate is received from provisional member of the society **Mr. Stanley John Gomes**, in respect of Share Certificate No. 147 consisting of 5 shares of Rs. 50/- each with distinctive Nos. 731 to 735 (both inclusive) dated 04/06/1984 on the grounds that it has been either lost/misplaced by him.

Any person in receipt of the above Share Certificate No. 147 or claiming any right, title, interest therein, is hereby notified to contact or lodge any such claim with respect to aforesaid Share Certificate to Mr. N. B. Chikhlikar, the Hon. Secretary, Apna Ghar Unit No.1 CHS Ltd., having Registration No. BOM/ HSG/ 5657 of 1978 dated 20/11/1978. "Hrushikesh", Swami Samarth Nagar, Andheri (West), Mumbai - 400 053, within 14 days from the publication of this Notice, failing which the Society shall proceed to issue Duplicate Share Certificate to Mr. Stanley John Gomes (Provisional Member). Please note that claims and / or correspondence received after the above period shall not be considered and the Society shall issue the Duplicate Share Certificate to Mr. Stanley John Gomes (Provisional Member). Date: 04/07/2024 Place: Mumbai Sd/- **Mr. N. B. Chikhlikar** Hon. Secretary Apna Ghar Unit No.1 CHS Ltd. "Hrushikesh" Swami Samarth Nagar, Andheri (West), Mumbai-53

**PUBLIC NOTICE**

By this Notice, Public in general is informed that **late Mr. Alvarinho Cipriano Botelho**, member of the Sargam Co-operative Housing Society Ltd., owner of Flat No. B/301, Gaurav Galaxy, Phase-1, Nityanand Nagar, Mira Road (East), Dist. Thane-401 107, died intestate on 27/01/2023. The society transferred the undivided shares and interest in the capital property of the society belonging to the deceased member in name of Mrs. Aletta Succorina Silveira after completing the requisite formalities under the provisions of the Maharashtra Co-op Societies Act. The other legal heirs of the deceased have not claimed their share in respect of the said flat by executing a Release Deed dated 10/07/2023 in favour of Mrs. Aletta Succorina Silveira and now she is sole owner of the said flat. Mrs. Aletta Succorina Silveira has decided to sell the said flat. Claims and objections are hereby invited from the other legal heirs and successors of the deceased member if any, for transfer of shares and interest in the capital property of the society belonging to the deceased member as well as execution of Release Deed in respect of the said Flat, inform to the undersigned within period of **15 days** from the publication of this Notice, failing which the society shall proceed to complete transaction of the said flat will be completed and thereafter any claim or objection will not be considered.

Sd/- **K. R. TIWARI (ADVOCATE)** Shop No. 14, A - 5, Sector - 7, Shantinagar, Mira Road, Dist. Thane-401 107.

**PUBLIC NOTICE**

An Application for issuance of Duplicate Share Certificate is received from Mr. Shivraj Suvarna husband of Late Mrs. Sumati Shivraj expired on or about 14/03/2024. Mr. Shivraj Suvarna notified that the Share Certificate is misplaced and applied for issue of Duplicate Share Certificate in respect of Share Certificate No. 295 with consisting of 5 shares of Rs. 50/- each with distinctive Nos. 1251 to 1255 (both inclusive) dated 04/06/1984 on the grounds that it has been either lost/misplaced.

Any person in receipt or having knowledge of the above Share Certificate No. 295 or claiming any right, title, interest therein, is hereby notified to contact or lodge any such claim with respect of aforesaid Share Certificate to Mr. N. B. Chikhlikar, the Hon. Secretary, Apna Ghar Unit No.1 CHS Ltd, having Registration No. BOM/HSG/5657 of 1978 dated 20/11/1978. "Hrushikesh", Swami Samarth Nagar, Andheri (West), Mumbai - 400 053, within 14 days from the publication of this Notice, failing which the Society shall proceed to issue Duplicate Share Certificate.

Please note that claims and / or correspondence received after the above period shall not be considered and the Society shall issue the Duplicate Share Certificate to Mr. Shivraj Suvarna. Dated: 04/07/2024 Place: Mumbai Sd/- **Mr. N. B. Chikhlikar** Hon. Secretary Apna Ghar Unit No.1 CHS Ltd, "Hrushikesh" Swami Samarth Nagar, Andheri (West), Mumbai-400 053

**PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to all that, Flat No. **A-501** in New Shree Kaveri CHS LTD., having the address at River Park Complex, Shiv Vallabh Cross Road, Rawal Pada, Dahisar East, Mumbai 400068 was registered in name of **Mr. Mohan Narhar Malankar**.

We hereby invite claim and/or objections from the claimant for the transfer of the said shares and interest in the capital /property within the period of **15 days** from the publication of this notice with copies of such documents and other proof on support of his/her/their claims/objections.

If no claim/objections are received within the prescribed period, Society shall be free to transfer the shares and interest in the name of **Smt. Sharmila Mohan Malankar** as provided under the bye laws of the society.

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

**जाहिर नोटीस****मे. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा)**

महाराष्ट्र राज्य विगार कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांचे मुख्य कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हीसिंग सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलुंड (पूर्व), मुंबई-४०००१९.

**शिकलपार सहकारी पतपेडी मर्यादित**

पत्ता - बी-४, विमुक्त शांती निकेतन को. ऑ. झी. से. लि., एम. जी. वर्बे मार्ग, खेमदान भेडिकलेवा पाठीमागे, कुर्ला (पूर्व), मुंबई-४०००२४. ...अर्जदार अनुक्रमांक १ ते १०

क्र. क्र.	जाव देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रकम रुपये	जाव देणारा क्र.
१	महेश वसंत गिरकर	०६/०५/२४	२७०३	२३७४११	३
२	इम्रान सिकंदर शिकलपार	०६/०५/२४	२६६६	५८२०९१	३
३	तर्झीन इलाही शिकलपार	०६/०५/२४	२६१६	५८२०९१	३
४	इलाही याकूब शिकलपार	०६/०५/२४	२७०६	५८२०९१	३
५	जुवेद अजीज शिकलपार	०६/०५/२४	२६२२	४४३३२१	१
६	जुवेद अजीज शिकलपार	०६/०५/२४	२७०२	४४३३२१	३
७	अक्षय हरिश्चंद्र चिले	०६/०५/२४	२६१८	२०६७५७	३
८	मुरगणा गुरुच्यामी पुरवार	०६/०५/२४	२६१८	२०६७५७	२
९	अक्षय हरिश्चंद्र चिले	०६/०५/२४	२६१७	७८६४११	१
१०	मुरगणा गुरुच्यामी पुरवार	०६/०५/२४	२६१७	७८६४११	२

सदर दाखवे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना अनिष्टार घेतले सत्य पाडविण्यात आले आहे. परंतु प्रतिवादी यांना सत्य न झाल्याने / त्यांचा वीरन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहीर सत्यर डेत आहे.

उपनिर्दिष्ट अर्जांसंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी सत्यर. जातीने दिनांक २१/०७/२०२४ रोजी दुपारी १० वा. वा वेळेत कागदपत्रासह आपण या कार्यालयात हजर राहावे.

या नोटीसीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर हजर न राहिल्यास आपल्या मतेसंबंधी अर्जांची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्याप्रमाणे वरील तारखेस तयवरील आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात करू केल्यास आपला बचाव रद्द समजवण्यात येईल.

म्हणून आज दिनांक २१/०७/२०२४ रोजी मात्रे सही व कार्यालयाचे मुद्रेश दिली आहे.

सही/-

मे. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा)  
महाराष्ट्र राज्य विगार कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई.

शिकलपार

**जाहीर सूचना**

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती सुजाता दिवांगक नंदा व श्री. दिवांगक नंदा यांच्या नावे फ्लॅट क्र.८०५, श्रीजीधाम को-ऑप.ही.से.लि., सीटीएस क्र.२५३ गिल्बर्ट हिल रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८ या जागेबाबत श्रीजीधाम को-ऑप.ही.से.लि., नोंद क्र.बी.ओ.ए/इन्फ्यूकेरच/एनएसजी/(टीसी)/१३३६५/२००५/२००६ दिनांक २३.०३.२००६, सीटीएस क्र.२५३ गिल्बर्ट हिल रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८ या जागेचे अनुक्रमांक १९६ ते २०० (दोन्हीसह) असलेले ५ (पाच) सभाभागांकरिता माग प्रमाणपत्र क्र.४० हरले आहे आणि याबाबत दुयम प्रमाणपत्र विरग्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. जर कोणाही दुयम भागप्रमाणपत्र विरग्यास काही आक्षेप असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन ता.२५/०५/२४ रोजी दिवसात कळवावे. सदर भागप्रमाणपत्र मालमते समोर कर जेवण्यासाठी ता.२५/०५/२४ रोजी १०.०० अ.जे. सुवे, २०२४ अर्ज घ्यावे वकील उच्च न्यायालय दुकान क्र.४, कैलास दीप कोहीसोलि., बजाज रोड, विलेपार्ले (प.), मुंबई-४०००५६.

अर्ज, अजय शहा वकील उच्च न्यायालय दुकान क्र.४, कैलास दीप कोहीसोलि., बजाज रोड, विलेपार्ले (प.), मुंबई-४०००५६.

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

**एक टन पिटलं आणि एक लाख भाकरीची मेजवानी**

पुणे, दि. ३: संतशेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील भावकऱ्यांना राजकानासाठी परंपरेनुसार पिटलं भाकरीचा जोरदार बेत यवतकरांनी बुधवारी आखला आहे. एक टन पिटलं आणि

एक लाख भाकरी अशा स्वरूपाची ही मेजवानी असणार आहे. गेल्या ८० वर्षांपासून या ठिकाणी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना पिटलं भाकरी कुचण्याची परंपरा यवत (पुणे) ग्रामस्थानी जोपासली आहे. पालखी सोहळा सायंकाळी यवत गावातील काळ श्रृंखला मंदिरात मुक्कामी दाखल झाल्यानंतर मंदिर परिसरात वारकऱ्यांना पिटलं भाकरी वाटप करण्यात येते. या ठिकाणी बुधवारी सकाळपासून ग्राम स्थांची पिटलं भाकरी बनवण्याची लगवण सुरू केली आहे.

मंदिर परिसरात एक टन पिटलं बनवलं जातं तसेच दहा हजारांच्या आसपास भाकरी देखील याच ठिकाणी बनविल्या जातात. तर उर्वरित भाकरी यवत परिसरातही वाड्यावयस्व्यांरील महिला बनवून त्या पालखी सोहळा गावात येण्यापूर्वीच घरातील कुटुंब प्रमुख या ठिकाणी आणून देतात. पिटलं भाकरी बनवण्यासाठी गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या बरोबर युवक देखील सहभागी होतात. सकाळपासून यासाठी ग्रामस्थ कुटू घेताना दिसतात.

**जाहीर सूचना**

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. महेंद्र मुलतीगर गोखले हे खालील अनुसूचित नमूद केलेल्या मालमनेचे मालक होत.

श्री. महेंद्र मुलतीगर गोखले यांचे मुंबई येथे २८.१२.२०१५ रोजी निघम झाले, त्यांच्या पश्चात त्यांचे कायदेशीर वारसादर १) दमपती महेंद्र गोखले (विवाह पत्नी), २) रजत महेंद्र गोखले (त्यांचा मुलगा), ३) श्रीमती अदिती स्मित भद्र ऊर्फ अदिती महेंद्र गोखले (त्यांची विवाहीत पत्नी) आणि ४) श्रीमती रीना बुधेंद्र त्यागी ऊर्फ रीना महेंद्र गोखले (त्यांची विवाहीत मुलगी) हे स्वर्गीय श्री. महेंद्र मुलतीगर गोखले यांचे कायदेशीर वारसादर आहेत.

तदनुसार १) दमपती महेंद्र गोखले (विवाह पत्नी), २) रजत महेंद्र गोखले (त्यांचा मुलगा), ३) श्रीमती अदिती स्मित भद्र ऊर्फ अदिती महेंद्र गोखले (त्यांची विवाहीत मुलगी) आणि ४) श्रीमती रीना बुधेंद्र त्यागी ऊर्फ रीना महेंद्र गोखले (त्यांची विवाहीत मुलगी) हे स्वर्गीय श्री. महेंद्र मुलतीगर गोखले यांचे कायदेशीर वारसादर आहेत.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमनेबाबत विक्री, ताण, अधिभार, मालकीहक्क, बक्षीस, भाडेपट्टा, वापर, न्याय, ताबा, वासाहक किंवा अधिकार असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात फूटदरम्य बरगानना आणि/किंवा दस्तावेजांच्या प्रमाणित प्रतिसह खालील स्वाक्षरीकृती यांचे कार्यालय अथवा अॅडव्होकेट नेविल छेडा, द्वारा छेडा अँड असोसिएटस्, दुकान क्र.७ व ८, तळजवला, मधुर कोहीसोलि., टी.पी.एस ५५.७५ व ५६.७५ रस्ता, वीर सावकर मंदीरानजवळ, याना पालक कर्मची समिती मार्ग, बोकोवली (प.), मुंबई-४०००२२ यांच्याकडे आजच्या ता.२५/०५/२४ (५ पंन्धरा) दिवसात कळवावे. अन्यथा असे दावा किंवा आक्षेप विचारात न घेता खाली नमूद मालमनेची चौकशी केली जाईल आणि दावा असल्यास त्याग व स्वीकृत केले आहे असे समजले जाईल आणि त्याकरिता माझे अशील किंवा मी जबाबदार असणार नाही. कृपया नोंद असावी की, जाहीर सूचनाद्वारे दिलेले उतर/दावा विचारात घेतले जाणार नाही.

वर संदर्भित मालमनेची अनुसूची मालकीचे आधारावरील व्यावसायिक जागा फ्लॅट क्र.३०२, क्षेत्रफळ ५४६.२५ चौ.फु. कार्पेट क्षेत्र (तसाय ५०.७६ चौ.मी. कार्पेट क्षेत्र), ३रा मजला, दी बँक ऑफ इंडिया इन्व्हेस्टमेंट चॅंजलेखा को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात सभातीची ए.विंग, वायमारवा सावंत रोड, दहिसर पूर्व, मुंबई-४०००६८, अमीन सीटीएस क्र.११३८, गाव दहिसर, तालुका बोकोवली, नोंदींग जिल्हा व उप-जिल्हा मुंबई उमरग येथील जमिनीचे सर्व भाग किंवा खंड. तसेच दी बँक ऑफ इंडिया इन्व्हेस्टमेंट चॅंजलेखा को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड, नोंदींग क्र.बी.ओ.ए/एनएसजी/४२६६/१९७४ यांच्याद्वारे वितरित भागप्रमाणपत्र क्र.१७ अंतर्गत नोंदित अनुक्रमांक ८१ ते ८५ (दोन्हीसाठी) धारक क्र.५०/- (रुपये पचास फक्त) चे ०५ (पाच) पुर्णपणे भरणा केलेले अर्ज असा. सदर इमारत बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याद्वारे अ.क्र. आरएन१६०८८६०१०००० अंतर्गत कपाट आहे.

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SHREE KAVERI CHS LTD. Place: Dahisar (East) Date: 04/07/2024

Sd/- **Secretary/Chairman** NEW SH